

दि. 27/09/2018

प्रति,
मा. प्राचार्य
विवेकानंद कॉलेज,
कोल्हापूर.

विषय :- इंडस्ट्रियल डिजाईनसाठी परवानगी मिळवोवावत.

महोदय,

आपल्या महाविद्यालयामध्ये बी.व्हेक फॉर्ची टेक्नोलॉजी विभागातील प्रथम वर्ष विद्यार्थ्यांची इंडस्ट्रियल डिजाईनसाठी आयोजन करण्याचे योजिले आहे.

सदर डिजाईन शुक्रवार दिनांक 28/09/2018 रोजी सकाळी ठीक 11.00 वाजता न्यु सेव्हींग सेंटर, कुशिर ता. करवीर, जि. कोल्हापूर येथे आयोजित करावयाची आहे.

सदर डिजाईनसाठी आपल्याकडून परवानगी मिळावी, ही नम्र विनंती.

कदावे,

आपला विश्वासू.

S. Patil

परवानगी देणेस हरजा नसते

S. Patil

27/9/18



Shri Swami Vivekanand Shikshan Sanstha's
VIVEKANAND COLLEGE (AUTONOMOUS), KOLHAPUR

2130, 'E' Tarabai Park, Kolhapur, Dist. Kolhapur-416 003
Affiliated to Shivaji University, Kolhapur (M.S.)

NAAC Reaccredited : "A" (CGPA 3.24) on 19-01-16 (3rd Cycle)
College with Potential for Excellence (Twice)
"Star College" by D.B.T. Govt. of India



Ph. : 0231-2658612, 2658840 Fax : 0231-2658840 Resi.: 0231-2653962 Website : www.vivekanandcollege.org E-mail : info@vivekanandcollege.org

Founder Dr. Bapuji Salunkhe D. Lit.	President Hon. Chandrakant Dada Patil Minister of Revenue, Relief & Rehabilitation, Public works, Govt. of Maharashtra	Chairman Prin. Abhaykumar Salunkhe M.A.	Secretary Prin. Mrs. Shubhangi Gavade M.Sc., B.Ed.	Principal Dr. S. Y. Hongekar M.A., M.Ed., P.G.D.T.E., M.Phil., Ph.D.
---	---	---	--	---

Ref No. VCK/

To,
The Managing Director,

New Melting
Centre, Kushire .

Date :

Subject: About Study Visit of Students in your esteemed Organisation.

Respected Sir,

Vivekanand College is NAAC Re-accredited with grade 'A' and is having status of 'College with Potential for Excellence' by UGC. Our college is awarded the grade of 'Star College' by DST-Govt. of India.

We have started three years B.Voc degree course in Foundry Technology. As our course is skill based education oriented. So we are planning to visit different foundry industries to acquire theory base practical knowledge by our students.

Your industry is one of the best foundries which is having foundry related acknowledgeable and advanced processes. We assure that visit in your industry will definitely add practical information about foundry process to our students.

So, we request you to allow our students to visit & observe foundry process work. We will take care that our students will not disturb your foundry work.

Hoping for your positive response.

Thanking you,

Yours faithfully,

(Dr. S. Y. Hongekar)

Contact:
Prof. Satish B. Gaikwad.

Nodal Officer
B.Voc. & Community College Unit.
Vivekanand College, Kolhapur

VIVEKANAND COLLEGE KOLHAPUR
DEPARTMENT OF B. VOC. FOUNDRY TECHNOLOGY
PART-I YEAR-2018-19

Sr. No.	ROLLNO	NAME	Marks
1	2001	ASHISH GAUTAM BHOSALE	Bhosale
2	2002	DIPAK TANAJI BODAKE	
3	2003	SHUBHAM ANKUSH BUVAGOSAVI	Buvagor
4	2004	ATUL BALKRISHNA CHANDANE	Chandane
5	2006	PRITHVIRAJ RANJIT DESAI	Desai
6	2007	KUMAR SHIVAJI JADHAV	
7	2008	RUSHIKESH SUHAS JADHAV	Jadhav
8	2009	NITIN DNYANDEO KADAM	Kadane
9	2010	SWAPNIL VISHWAS KAMBLE	Swam
10	2011	PARSHVANATH KUBER KARKE	
11	2012	ASHOK HINDURAO KHOT	As.khot
12	2013	SHUBHAM TANAJI MANE	Mane
13	2014	KAPIL HRISHIKESH MIRAJKAR	Kpmiraj
14	2015	AKASH ARJUN PATIL	
15	2016	KEDAR DHANANJAY SALOKHE	
16	2017	PARVEJ SULEMAN SHEKH	Shekh
17	2018	MAHESH SIDDANNA TELAGAON	Telgaon
18	2019	SURENDRA DATTATRAY THOMBARE	Thombare

Above mentioned students were present for the industrial visit which was held in 'New Melting Centre' Kurline at 28 sept 2018.


Nodal Officer

B.Voc. & Community College Unit.
 Vivekanand College, Kolhapur